

उल्हासनगर महानगरपालिका

आ.जा.क्र. उमपा/करवि/यु.5/510/2022

दिनांक : 02/02/2023

सादर


उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करण्यात येते मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 34CO021767900 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमः पात्र व्यक्ती म्हणून श्री/श्रीम. मनिष तुलसीदास बदलानी अशी नोंद आहे. मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ 297 चौ.फुट. असून सोबत करपात्र बाबींचा तपशिल (खाते उतारा) जोडला आहे.

श्री/श्रीम. यश नरेंद्र वर्मा/कंचन यश वर्मा रा- प्रथम महल, बॅरेक नं. 957/18, उल्हासनगर-3 यांनी दिनांक- 01/02/2023 रोजी (ना.सु.केंद्र. टोकन नं. 41202300002167) सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी यश नरेंद्र वर्मा/कंचन यश वर्मा अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

- 1) वर्ष 2022-2023 अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- 2) श्री/श्रीम. मनिष तुलसीदास बदलानी (लिहून देणार) श्री/श्रीम. यश नरेंद्र वर्मा/कंचन यश वर्मा (लिहून घेणार) यांचे दरम्यान अनौदणीकृत खरेदी खताची छायांकित प्रत (अ.क्र. बी29/276 दिनांक: 24/03/2022)
- 3) नोटरी हमीपत्राची/ताबापावती प्रत (अ.क्र. 08/237 दिनांक: 04/06/2022)
- 4) दिनांक 07/06/2022 रोजीचे टाऊन दर्शन वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोटीस.


(अविनाश महाले)
लिपीक

विषयांकित प्रकरणी अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात करपात्र मालमत्ता क्र. 34CO021767900 करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून श्री/श्रीम. यश नरेंद्र वर्मा/कंचन यश वर्मा अशी नोंद वर्ष 2022-2023 पासून करणेकरीता प्रस्तावित करण्यात येत आहे.


(नारायण कुड्या)
कर निरीक्षक

क२ निरीक्षक यांच्या उपस्थितीतून सादर प्रस्तावित
(मनोज गोकलानी)
उप कर निर्धारक व संकलक


(जैठानंद कर्मचंदानी)
कर निर्धारक व संकलक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	500/-
Receipt No.	120369/1204
Date	15/03/23



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.

मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-421 003 जिल्हा ठाणे, महाराष्ट्र
 Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
 Tel No:- 95251-2720116 /125 Ext. No. 238 Fax No:- 95251-2720104



No. UMC/TD/UNIT-5/510/2022
 Token No. 41202300002167

Date- 15/03/2023
 Sr. No. 34CO021767900

To,
SHRI. YASH NARENDRA VERMA
SMT. KANCHAN YASHI VERMA
 Pratham Mahal, Bk. 957/18
 Ulhasnagar-3

Sub:- Mutation Of Entry as an Occupier In Respect Of Property
 Bearing Sr. No. 34CO021767900 Of Mpl Assessments
 Register

Ref:- Your Notice Dated: 01/02/2023

Sir/Madam,

Manish Tulsidas Badlam

Your name has been entered in place of ~~Sannanjan Kalappa Gauda~~ Under Ward No. 34
 Property No. 34CO021767900 as a person Primarily Liable to property Tax. The Entry in
 the assessment book is mutated on the basis of the following documents.

1.	Cofy of sale deed & Index-II Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
2.	Conveyance Deed [CD]	No: -----	Dt: -----
3.	Change of Name effected by Divisional Officer Ulhasnagar	No: -----	Dt: -----
4.	Partition deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
5.	Gift deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
6.	Heirship Certificate	No: -----	Dt: -----
7.	Release deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
8.	Will Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
9.	Lease Deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
10.	Possession Letter	No: -----	Dt: -----
11.	Indemnity bond/ Possession Letter/Affidavit	No: 08/237	Dt: 04/06/2022
12.	Objection Notice published in th News paper Namely Town Darshan	No: -----	Dt: 07/06/2022
13.	Unregistered Instrument attested by Notary Namely GIFT DEED	No: -----	Dt: -----
14.	Applicant Pratgyaptra	No: -----	Dt: -----
15.	Unregistered Instrument attested by Notary Namely AGRREMENT FOR SALE	No: B29/276	Dt: 24/03/2022

This is Only mutation of entry for the purpose of primary Liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation of fraudulent information containet in the notice given by you would any time lead to cancellation of without prejudice to the prosecution agains you.

Yash
 15/03/2023



Assessor & collector of Taxes
 Ulhasnagar Municipal Corporation

o/c

